

# देशदूत

जळगाव आवृत्ती

epaper.deshdoot.com  
28 Mar 2025 - Page 6

महिन्यातून दोन वेळा

## जिल्हा परिषद जाणार तालुक्यावर!

लक्षवेधी... सीईओ मिनल करणवाल यांची तक्रार निवारणदिनी संकल्पना

- फेन्यांपासून मुक्ती
- समस्यांचे निराकरण
- अभिनव योजना
- सर्वसामान्यांना दिलासा

▶ जळगाव । प्रतिनिधी

वर्षानुवर्ष साचलेल्या त्याच त्या तक्रारी जिल्हा परिषदेची संबंधित असलेल्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयांना नागरिक व कर्मचारी यांना वारंवार माराव्या लागणाऱ्या फेन्या यापासून आता संबंधित कार्यालय व नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल

करणवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुका स्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे. यातून सर्व प्रकारच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार आहे. या अभिनव योजनेमुळे एक प्रकारे प्रशासन आपल्या दारी याचा प्रत्यक्ष नागरिकांना येणार आहे.

शासकीय कार्यालय म्हटले की वर्षानुवर्षांच्या प्रलंबित तक्रारी विविध प्रकारच्या निर्णयाच्या फायलीसाठी माराव्या लागणाऱ्या चक्रा त्यातून होणार मनस्ताप असा अनुभव कित्येकदा सामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांना येत असतो. नांदेड जिल्हा



परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नव्यानेच हजर झालेल्या मिनल करणवाल यांनी हजर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच संबंधित विभागांचा आढावा घेऊन वर्षानुवर्षांच्या साचलेल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच त्यांनी तालुकास्तरावर महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन घेण्याचा व प्राप्त तक्रारींचा जागच्या जागी निपटारा करण्याचा निश्चय केला आहे.

दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी नियोजन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख

### घरकुलांचे भूमिपूजन

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत टप्पा दोन मध्ये आज जिल्हाभरात ३४ हजार ४२३ घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्ह्याला ८६६८९ इतके घरकुल मंजूर करण्यात आलेले होते. यापैकी प्रथम हप्ता ७९ हजार ६४५ लोकांना वितरित करण्यात आलेला होता यामध्ये जळगाव जिल्ह्यात दिनांक ४ मार्च २०२५ एकाच वेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये घरकुल सुरू करण्याकरिता मोहीम राबवण्यात आलेली होती या मोहिमेतर्गत ३५२६४ इतकी घरकुल सुरू करण्यात आलेले होते. मोहीम स्वरूपात गुरुवारी ३५४२३ इतके घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले.

तालुकास्तरावर जाणार असून तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन घेणार आहेत. या तक्रार निवारण दिनात प्राप्त होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रशासकीय तक्रारींवर साधक बाधक चर्चा करून त्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार आहे. यामुळे अनेक दिवस साच पाण्या तक्रारी, विविध प्रकारच्या समस्या या अत्यंत जलद पद्धतीने वेळच्यावेळी

सोडवल्या जाणार आहेत. अत्यंत अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना विविध तक्रारींपासून तसेच वारंवार शासकीय कार्यालयात माराव्या लागणाऱ्या चक्रा पासून मुक्ती मिळणार आहे. या उपक्रमामुळे प्रशासन आपल्या दारी सारख्या योजनेचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.

Complaints that have accumulated over the years, requiring citizens and employees to repeatedly visit various branch offices under the jurisdiction of the Zilla Parishad, will now be addressed more efficiently. Thanks to the innovative initiative by Chief Executive Officer Smt.MinalKarnawal, a Complaint Redressal Day will be held twice every month at the taluka level, involving the CEO along with all department heads.

This program aims to provide on-the-spot resolution of all types of complaints, thereby freeing citizens and employees from the hassle of multiple visits to different offices.